



REGD. OFFICE : 534, SARDAR VALLABHBHAI PATEL ROAD, MUMBAI - 400 007. PHONE : 23612195 • FAX : 23634527
CIN : L74999MH1919PLC000557, E-mail : bcma@bcma.in, Website : www.bcma.in

Ref. No. : BCMA: SEC: 2023

Date : July 12, 2023.

BSE Ltd.

Corporate Relations Department

1st floor, New Trading Ring,

Rotunda Bldg., P.J. Tower,

Mumbai 400 001

Fax: 22723121/2039/2037

BSE Scrip Code - 501430

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”)

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of newspaper advertisement published in The Financial Express in all Editions and Mumbai Lakshadeep on Wednesday, July 12, 2023, in compliance with Ministry of Corporate Affairs General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, and subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022, intimating the 104th Annual General Meeting of the Company will be held on Friday, August 04, 2023 at 4.00 p.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visual Means.

The above information is also available on the website of the Company www.bcma.in.

Please take the same on record.

Thanking you,
Yours faithfully,

For Bombay Cycle & Motor Agency Ltd.

Nidhi Agarwal
Company Secretary & Compliance Officer

Encl.: As above

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड
Container Corporation of India Ltd.
 (भारत सरकार का उद्योग) (A Govt. of India Undertaking)

Tender No. CON/A-III/ETIMWR-01/2023
TENDER NOTICE (E-Tendering Mode Only)

Online tenders in Single Bid System are invited for Supply, Installation, Testing and Commissioning of 01 No. Pileless Electronic in-motion Weigh Bridge of 140 MT capacity (as per RDSO specification No.WD-29-MISC-19 (Rev.-1)) including construction of weigh bridgehouses/console room in common entry line one at MMLP - Kadakola, Mysore on Turnkey Basis including CAMC.

Estimated Cost: Rs. 37,00,000/- (inclusive of GST)
 Period of the contract: 90 days for SITC and six years for AMC
 Earnest Money Deposit: Rs. 74,000/- (through e-payment)
 Cost of Document: Rs. 1000/- inclusive of all taxes and duties through e-payment
 Tender Processing Fee: Rs. 2,183/- (inclusive of 18% GST) through e-payment Non-refundable
 Date of Sale (Online): From 12/07/2023 at 16:00hrs. to 01/08/2023 upto 17:00 Hrs.
 Date & Time of submission: 02/08/2023 upto 13:00 Hrs. (E-Tendering Mode Only)
 Date & Time of Opening: 03/08/2023 at 15:30 Hrs.

CONCOR reserves the right to reject any or all the tenders without assigning any reasons thereof. For complete details log on to www.tenderwizard.com/CCL. Further Corrigendum/Addendum to this tender, if any, will be published on said websites only.
 Sr. GM/Tech/Area-III

BHARAT NIDHI LIMITED
 CIN No. U51396DL1942PLC000644
 Regd. Office: First Floor, Express Building, 5-10, Bahadur Shah Zafar Marg, New Delhi-110 002
 Phone No. 011-43562382, E-Mail ID: bharatnidhi@gmail.com

NOTICE
Reg. Transfer of equity shares of the Company to Investor Education & Protection Fund (IEPF)
 Shareholders are hereby informed that pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013, read with Investor Education and Protection Fund (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules) as amended from time to time, all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for 7 (seven) consecutive years or more shall be transferred by the Company in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) in terms of IEPF Rules.

Individual notices to respective shareholders have been sent at their latest available addresses in the Company's records, inter alia, providing the details of shares liable to be transferred to IEPF for taking appropriate action.

The due date of transfer of shares to the IEPF is November 2, 2023. The concerned shareholders are requested to claim unclaimed dividend on or before November 2, 2023, failing which their shares shall be transferred to IEPF account without any further notice.

The concerned shareholders would be entitled to claim the shares back from IEPF Authority by making an application in e-form No. IEPF-5, as prescribed under the aforesaid rules and the same is available on IEPF website i.e. www.iepf.gov.in.

In case the shareholders have any queries w.r.t subject matter and IEPF Rules, they may send their queries to the Company at mail id: bharatnidhi@gmail.com or can contact Ms. Skyline Financial Services Private Limited (Registrar and Transfer Agent), D-15/3A, First Floor, Okhla Industrial Area, Phase-I, New Delhi-110020, Phone: 011-40450193-97, email: parveen@skylinefin.com

For Bharat Nidhi Limited
 Amita Gola - Company Secretary
 ICSI Mem. No.: F5318

KAYCEE INDUSTRIES LIMITED
 CIN : L70102MH1942PLC006482
 REGD OFFICE:- Old Kamani Chambers, 32-ramjibhai Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400001, Website:- www.kayceeindustries.com

NOTICE to Members
80th Annual General Meeting (AGM) of Kaycee Industries Limited (the Company) will be held at 11:00 a.m. on Wednesday, August 09, 2023 through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) to transact the business contained in the notice dated Tuesday, May 09, 2023. The Company has sent the notice of the 80th AGM and Annual Report for the financial year 2022-23 (FY23) on Tuesday, July 11, 2023 through electronic mode to members whose email addresses are registered with Depository Participant (DPs) / Registrar and Share Transfer Agent (RTA), in accordance with the General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and Circular No. 02/2021 dated January 13, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs followed by Circular No. SEBI/HO/CFD/CMO1/CI/P/2020/7/2020 dated 17th May, 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI").

The Annual Report for FY23 and AGM notice can also be downloaded from the following websites: Company: www.kayceeindustries.com, www.nsdl.com and Stock exchange: www.bseindia.com. The Company is providing remote e-voting facility to all its members to cast their vote on all businesses contained in the notice through the e-voting platform of www.evoting.nsdl.com. Besides providing a facility for voting by electronic means in the AGM, the remote e-voting shall begin at August 06, 2023, Sunday at 9:00 A.M. (IST) and end at August 08, 2023, Tuesday at 5:00 PM. (IST). The remote e-voting shall be disabled by NSDL thereafter.

A person whose name is recorded in the Register of Members or in the register of Beneficial Owners maintained by the Depositories as on August 3, 2023 being the cut-off date, shall be entitled to avail the facility of remote e-voting/electronic voting in the AGM. NSDL will be sending an e-mail with the USER ID and password to any person who has acquired shares and becomes a member of the Company after sending the notice to the members and holding shares as on the cut-off date of June 30, 2023. However if such a person is already registered with NSDL for e-voting then he/she can use the existing user ID and password for casting the vote.

Those members who will present in the AGM through VC facility and had not cast their votes through remote e-voting will be provided e-voting facility in the AGM. Those members who had exercised their vote through remote e-voting may participate at the AGM but shall not be entitled to vote again.

Members may refer to the AGM Notice for detailed instructions on remote e-voting, participation in the AGM through VC/OAVM, submission of questions prior to AGM, registration as speaker at the AGM, e-voting in the AGM and the frequently asked questions. The e-voting user manual is available at the downloads section of www.evoting.nsdl.com. In case of any queries or grievances relating to e-voting procedure, members may contact e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no. 1800 1020 990 or send a request to Ms. Soni Singh at voting@nsdl.co.in.

For Kaycee Industries Limited
 Sd/-
 Mohit Dubey
 Company Secretary & Compliance Officer
 Membership Number ACS67363

KAYCEE INDUSTRIES LIMITED
 CIN : L70102MH1942PLC006482
 REGD OFFICE:- Old Kamani Chambers, 32-ramjibhai Kamani Marg, Ballard Estate, Mumbai-400001, Website:- www.kayceeindustries.com

APL APOLLO TUBES LIMITED
 Registered Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi -110092
 Corporate Office: 36, Kausambi, Near Anand Vihar Terminal, Delhi NCR - 201010
 Phone No: +91-11-22373437, Fax No: +91-11-22373537
 CIN: L74899DL1986PLC023443, Email: investors@aplpollo.com
 Website: www.aplpollo.com

NOTICE OF POSTAL BALLOT

Members are hereby informed that pursuant to the provisions of section 108 and 110 and other applicable provisions of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 (cumulatively 'Act'), SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Secretarial Standard - 2 issued by the Institute of Company Secretaries of India and other applicable laws and regulations, if any, including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force, APL Apollo Tubes Limited ("the Company") is seeking approval from its Members for passing of Resolutions as set out in the Postal Ballot Notice dated July 10, 2023 ("Postal Ballot Notice") by way of electronic voting ("e-voting/remote e-voting").

In terms of relevant provisions of the Act and in accordance with the guidelines issued by the Ministry of Corporate Affairs, inter-alia, for conducting postal ballot through e-voting vide General Circulars Nos. 14/2020, 17/2020, 22/2020, 33/2020, 39/2020 10/2021, 20/2021 3/2022 and 11/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, June 15, 2020, September 28, 2020, December 31, 2020, June 23, 2021, December 08, 2021, May 05, 2022 and December 28, 2022 respectively ("MCA Circulars"), the process of sending Postal Ballot Notice along with the instructions regarding remote e-voting through email to all those Members, whose email address is registered with the Company or with the Depositories/Depository Participants or M/s Abhipra Capital Ltd. ("R&TA") and whose names appear in the Register of Members/Record of Beneficial Owners as on July 7, 2023 ("Cut-off Date"), has completed on July 11, 2023. The Notice is also available on Company's website (www.aplpollo.com), Stock Exchanges website (www.bseindia.com and www.nseindia.com) and Central Depository Services (India) Limited ("CDSL") website (www.evotingindia.com).

Members may also note that in compliance with the above MCA Circulars, the communication of assent/dissent of the members on the resolutions proposed in this notice will only take place through the remote e-voting system.

All the Members are hereby informed that:

(a) The e-voting period commences on Wednesday, July 12, 2023 at 10:00 A.M and ends on Thursday, August 10, 2023 at 5:00 P.M. for all the shareholders, whether holding shares in physical form or in demat form. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Remote e-voting shall not be allowed beyond the said time and date.

(b) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Friday, July 7, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting.

(c) The Notice is being sent to all the Members, whose names appear on the Register of Members/Record of depositories as on July 7, 2023. A person who is not a member on the cut-off date should accordingly treat the Postal Ballot Notice as for information purposes only.

(d) The Company has appointed Shri Jatin Gupta, Practising Company Secretary (Membership No.: FCS 5651; COP No.: 5236), as scrutiner for conducting the entire postal ballot process by way of remote e-voting in a fair and transparent manner.

(e) The results of the Postal Ballot/e-voting will be declared on or before August 12, 2023. The results alongwith scrutiner's report shall be placed on the website of the Company and on the website of the CDSL and communicated to the Stock Exchanges where the Company's shares are listed.

If you have not registered your email address with Company/Depository, you may please follow below instructions:

1. Physical shareholders- please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) by email to Company at investors@aplpollo.com and/or RTA email at rta@abhipra.com.

2. Demat shareholders- Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP)

If you have any queries or issues regarding e-Voting from the CDSL e-Voting System, you can write an email to helpdesk.evoting@cdsindia.com or contact at toll free no. 1800225533. All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL), Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futrex, Mafatlal Mill Compounds, N.M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai- 400013.

For APL Apollo Tubes Limited
 Sd/-
 Deepak C S
 Date : 11.07.2023
 (Company Secretary)

APL APOLLO TUBES LIMITED
 Registered Office: 37, Hargobind Enclave, Vikas Marg, Delhi -110092
 Corporate Office: 36, Kausambi, Near Anand Vihar Terminal, Delhi NCR - 201010
 Phone No: +91-11-22373437, Fax No: +91-11-22373537
 CIN: L74899DL1986PLC023443, Email: investors@aplpollo.com
 Website: www.aplpollo.com

INDIA POWER Corporation Limited
 [Formerly - DPSCL Limited]
 Registered Office: Plot No. X1-283, Block-EP, Sector-V Salt Lake City, Kolkata -700 091
 Tel.: + 91 33 6609 4300/08/09/10, Fax: + 91 33 2357 2452
 E: corporate@indiapower.com W: www.indiapower.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules").

The dividend declared during the financial year 2015-16, which remained unpaid or unclaimed for a period of seven years is due for credit to the IEPF account on 14th October, 2023. The corresponding shares on which dividend was unpaid or unclaimed for seven consecutive years will also be transferred to the IEPF Authority as per the procedure set out in the Rules. The Company will not transfer such shares to the IEPF where there is a specific order of Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

In compliance to the said Rules, the Company has send individual communication to the concerned shareholders and the details of the shareholders, unencashed dividend and the shares liable to be transferred to IEPF are also made available on the Company's Website www.indiapower.com. Shareholders are requested to claim the dividend declared during the financial year 2015-16 and onwards before the same is transferred to the IEPF i.e. on or before 14th October, 2023.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the new share certificate(s) into Demat form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before 7th October, 2023, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the dividend to IEPF by the due date i.e. 14th, October, 2023. The corresponding shares on which dividend is unclaimed for seven consecutive years shall also be transferred by the due date i.e. 14th, October, 2023 without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules available at www.iepf.gov.in.

A copy of this notice shall be made available on the website of the Company and on the website of Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company at corporate@indiapower.com or Registrar and Share Transfer Agent of the Company, M/s. C B Bangal Investment Services (P) Ltd., at P-22, Bondel Road, Kolkata 700 019, Tel: 033-4011 6700/6724, Fax: 033-40116739, Email: rta@cbmsl.com.

For India Power Corporation Limited
 Sd/-
 Prashant Kapoor
 Company Secretary
 ACS15576

Place : Kolkata
 Date : 11.07.2023

INDIA POWER Corporation Limited
 [Formerly - DPSCL Limited]
 Registered Office: Plot No. X1-283, Block-EP, Sector-V Salt Lake City, Kolkata -700 091
 Tel.: + 91 33 6609 4300/08/09/10, Fax: + 91 33 2357 2452
 E: corporate@indiapower.com W: www.indiapower.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules").

The dividend declared during the financial year 2015-16, which remained unpaid or unclaimed for a period of seven years is due for credit to the IEPF account on 14th October, 2023. The corresponding shares on which dividend was unpaid or unclaimed for seven consecutive years will also be transferred to the IEPF Authority as per the procedure set out in the Rules. The Company will not transfer such shares to the IEPF where there is a specific order of Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

In compliance to the said Rules, the Company has send individual communication to the concerned shareholders and the details of the shareholders, unencashed dividend and the shares liable to be transferred to IEPF are also made available on the Company's Website www.indiapower.com. Shareholders are requested to claim the dividend declared during the financial year 2015-16 and onwards before the same is transferred to the IEPF i.e. on or before 14th October, 2023.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the new share certificate(s) into Demat form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before 7th October, 2023, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the dividend to IEPF by the due date i.e. 14th, October, 2023. The corresponding shares on which dividend is unclaimed for seven consecutive years shall also be transferred by the due date i.e. 14th, October, 2023 without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules available at www.iepf.gov.in.

A copy of this notice shall be made available on the website of the Company and on the website of Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company at corporate@indiapower.com or Registrar and Share Transfer Agent of the Company, M/s. C B Bangal Investment Services (P) Ltd., at P-22, Bondel Road, Kolkata 700 019, Tel: 033-4011 6700/6724, Fax: 033-40116739, Email: rta@cbmsl.com.

For India Power Corporation Limited
 Sd/-
 Prashant Kapoor
 Company Secretary
 ACS15576

Place : Kolkata
 Date : 11.07.2023

DUROPLY INDUSTRIES LIMITED
 CIN: L20211WB1957PLC023493
 Registered Office: 9, Parvate Church Street, Kolkata - 700001
 Corporate Office: North Block, 4th Floor, 113 Park Street, Kolkata - 700 016
 Phone: +033-22652274
 E-mail: corp@duroply.com | Website: www.duroply.in

NOTICE

A. Notice is hereby given that the 66th Annual General Meeting ("AGM") of the Members of Duroply Industries Limited (the "Company") will be held on Friday, August 11, 2023 at 11:00 AM (IST) through Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM") without the physical presence of the members at a common venue, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 (the "Act") and the rules made thereunder, read with General Circulars No. 14/2020, No. 17/2020, No. 20/2020, No. 02/2021, No. 02/2022 and No. 10/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, May 5, 2022 and December 28, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs (hereinafter, collectively referred to as the "MCA Circulars") and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) (the "Listing Regulations") read with the SEBI Circulars No. SEBI/HO/CFD/CMO1/CI/P/2020/79, SEBI/HO/CFD/CMO2/CI/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMO2/CI/P/2022/62 and SEBI/HO/CFD/POD-2/CI/P/2023/4 dated May 12, 2022, January 15, 2022, January 5, 2023 and January 5, 2023 respectively issued by SEBI (hereinafter, collectively referred to as the SEBI Circulars), to transact the business set out in the Notice convening the 66th AGM.

B. In accordance with the aforesaid Circulars, the Notice convening the 66th AGM alongwith the Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2023, will be sent only by e-mail to those Members whose e-mail addresses are registered with the Company / Depository Participants / Registrar and Share Transfer Agent (the "RTA") i.e., M/s. Maheshwari Datamatics Private Limited. The instructions for joining the AGM through VC or OAVM and the manner of taking part in the e-Voting process will be provided alongwith the Notice and the Annual Report.

C. Members holding shares in physical mode or whose e-mail addresses are not registered, may cast their votes through e-Voting system, after registering their e-mail addresses by sending the following documents to the Company at investors@duroply.com or to the RTA at rta@mdpdc@yahoo.com

1. Scanned Copy of a signed request letter, mentioning name, folio number/ DP ID and Client ID & number of shares held and complete postal address;
 2. Self-attested scanned copy of PAN CARD; and
 3. Self-attested scanned copy of any document (such as AADHAAR CARD / Voter ID Card / Passport / Driving License) in support of the postal address of the Member as registered against their shareholding.

Members holding shares in the demat mode should update their e-mail addresses directly with their respective Depository Participants.

Members who hold shares in physical mode and who already have valid e-mail addresses registered with the Company / the RTA need not take any further action in this regard.

D. Pursuant to Section 91 of the Act and Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended) read with Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Saturday, August 5, 2023 to Friday, August 11, 2023 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

E. The Notice and the Annual Report shall be available on the website of the Company viz. www.duroply.in and also on the website of the BSE Limited, where Equity Shares of the Company are listed, viz. www.bseindia.com. The Notice will be also disseminated on the website of CDSL i.e. www.evotingindia.com

For Duroply Industries Limited
 Sd/-
 (KOMAL DHURV) Company Secretary

Place: Kolkata
 Date: July 11, 2023

BOMBAY CYCLE & MOTOR AGENCY LIMITED
 Regd. Off: 534, S.V.P. Road, Opera House, Mumbai - 400 007.
 CIN: L74999MH1919PLC000557
 Tel.: (022) 23621195-96-97 E-mail: investors@bcma.in
 Website: www.bcma.in

NOTICE OF 104th ANNUAL GENERAL MEETING

NOTICE is hereby given that the 104th Annual General Meeting (AGM) of Bombay Cycle & Motor Agency Limited will be held on Friday, August 04, 2023 at 04:00 pm, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020 dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and all subsequent circulars issued in this regard, the latest being 10/2022 dated December 28, 2022, permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013, the AGM of the Company will be held through VC/OAVM.

The Notice of the AGM along with the Annual Report for FY-22-23 is being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circulars dated May 12, 2020, January 15, 2021, May 13, 2022 and January 05, 2023.

The requirements of sending Physical copy of the Notice of the 104th AGM and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circulars and SEBI Circulars. The Annual Report for FY-22-23 will also be available on the Company's website www.bcma.in, website of the Stock Exchange where the equity shares of the Company are listed i.e. BSE Limited www.bseindia.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only and their attendance shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM.

Remote e-voting facility is provided to the members to cast their votes on any of the resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of e-voting during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend / participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again. Those members who shall be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote during the AGM.

Only those members whose email addresses are registered in the Register of Members maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Friday, July 28, 2023, shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting during the AGM.

If your email address is already registered with the Company / Depositories, login details for e-voting will be sent on your registered email address.

The Company has fixed Friday, July 21, 2023 as the Record Date for determining entitlement of members to final dividend for FY-22-23, if approved at the AGM.

The details of remote e-voting are given below:

(i) The remote e-voting will commence on Tuesday August 01, 2023 (9:00 am) and end on Thursday, August 03, 2023 (5:00 pm). The e-voting module shall be disabled for voting thereafter.

(ii) The voting rights of the members shall be in proportion to their share in the paid-up share capital of the Company as of the Record date i.e. Friday, July 28, 2023. Once a vote is cast by the Member, he/ she shall not be allowed to change it subsequently.

(iii) Any person who acquires equity shares of the Company and becomes a Member after July 11, 2023 i.e. cut-off date for dispatch of the Notice and eventually holds shares as on the cut-off date i.e. Friday, July 28, 2023, he/ she may attend the login details by writing to the Registrar and Share Transfer Agent at cs@bcma.in@bcma.in or to NSDL at helpdesk.evoting@nsdl.co.in.

As per the provisions of the Income Tax Act, dividend income is taxable in the hands of shareholders and the Company is required to deduct tax at source from dividend paid to shareholders at the prescribed rates applicable from time to time. The Company has explained the provisions of Tax on dividend in the Notice of the Annual General Meeting.

In the event the Company is unable to pay dividend to its shareholders(s) by electronic mode due to non-registration of their Bank Account(s), the Company shall dispatch Dividend Warrant/ Demand Draft/ Pay order to such shareholder(s) at the earliest.

For Bombay Cycle & Motor Agency Ltd.,
 Sd/-
 Nidhi Agarwal
 Date : July 11, 2023
 Company Secretary & Compliance Officer

INDIA POWER Corporation Limited
 [Formerly - DPSCL Limited]
 Registered Office: Plot No. X1-283, Block-EP, Sector-V Salt Lake City, Kolkata -700 091
 Tel.: + 91 33 6609 4300/08/09/10, Fax: + 91 33 2357 2452
 E: corporate@indiapower.com W: www.indiapower.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules").

The dividend declared during the financial year 2015-16, which remained unpaid or unclaimed for a period of seven years is due for credit to the IEPF account on 14th October, 2023. The corresponding shares on which dividend was unpaid or unclaimed for seven consecutive years will also be transferred to the IEPF Authority as per the procedure set out in the Rules. The Company will not transfer such shares to the IEPF where there is a specific order of Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

In compliance to the said Rules, the Company has send individual communication to the concerned shareholders and the details of the shareholders, unencashed dividend and the shares liable to be transferred to IEPF are also made available on the Company's Website www.indiapower.com. Shareholders are requested to claim the dividend declared during the financial year 2015-16 and onwards before the same is transferred to the IEPF i.e. on or before 14th October, 2023.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the new share certificate(s) into Demat form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before 7th October, 2023, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the dividend to IEPF by the due date i.e. 14th, October, 2023. The corresponding shares on which dividend is unclaimed for seven consecutive years shall also be transferred by the due date i.e. 14th, October, 2023 without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules available at www.iepf.gov.in.

A copy of this notice shall be made available on the website of the Company and on the website of Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company at corporate@indiapower.com or Registrar and Share Transfer Agent of the Company, M/s. C B Bangal Investment Services (P) Ltd., at P-22, Bondel Road, Kolkata 700 019, Tel: 033-4011 6700/6724, Fax: 033-40116739, Email: rta@cbmsl.com.

For India Power Corporation Limited
 Sd/-
 Prashant Kapoor
 Company Secretary
 ACS15576

Place : Kolkata
 Date : 11.07.2023

INDIA POWER Corporation Limited
 [Formerly - DPSCL Limited]
 Registered Office: Plot No. X1-283, Block-EP, Sector-V Salt Lake City, Kolkata -700 091
 Tel.: + 91 33 6609 4300/08/09/10, Fax: + 91 33 2357 2452
 E: corporate@indiapower.com W: www.indiapower.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund ("IEPF")

This Notice is published pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time ("the Rules").

The dividend declared during the financial year 2015-16, which remained unpaid or unclaimed for a period of seven years is due for credit to the IEPF account on 14th October, 2023. The corresponding shares on which dividend was unpaid or unclaimed for seven consecutive years will also be transferred to the IEPF Authority as per the procedure set out in the Rules. The Company will not transfer such shares to the IEPF where there is a specific order of Court/Tribunal restraining any transfer of such shares or where the shares are hypothecated/pledged under the Depositories Act, 1996.

In compliance to the said Rules, the Company has send individual communication to the concerned shareholders and the details of the shareholders, unencashed dividend and the shares liable to be transferred to IEPF are also made available on the Company's Website www.indiapower.com. Shareholders are requested to claim the dividend declared during the financial year 2015-16 and onwards before the same is transferred to the IEPF i.e. on or before 14th October, 2023.

The concerned shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing new share certificate(s) in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF and upon such issue, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the new share certificate(s) into Demat form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which are registered in the name of original shareholders will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. The shareholders may further note that the details made available by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of new share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before 7th October, 2023, the Company with a view to adhering with the requirements of the Rules, transfer the dividend to IEPF by the due date i.e. 14th, October, 2023. The corresponding shares on which dividend is unclaimed for seven consecutive years shall also be transferred by the due date i.e. 14th, October, 2023 without any further notice.

Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF. Shareholders may claim the dividend and corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing on such shares, if any, from the IEPF authorities after following the procedure prescribed in the Rules available at www.iepf.gov.in.

A copy of this notice shall be made available on the website of the Company and on the website of Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. www.nseindia.com and www.bseindia.com.

In case the shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact the Company at corporate@indiapower.com or Registrar and Share Transfer Agent of the Company, M/s. C B Bangal Investment Services (P) Ltd., at P-22, Bondel Road, Kolkata 700 019, Tel: 033-4011 6700/6724, Fax: 033-40116739, Email: rta@cbmsl.com.

For India Power Corporation Limited
 Sd/-
 Prashant Kapoor
 Company Secretary
 ACS15576

Place : Kolkata
 Date : 11.07.2023

भारतीय कंटेनर निगम लिमिटेड
CONTAINER CORPORATION OF INDIA LTD.
 (भारत सरकार का उद्योग) (A Government of India Undertaking)
 CONCOR Bhawan, C-3 Mathura Road, Opposite Apollo Hospital, New Delhi - 110 076

Open Tender Notice (e-Tendering mode only)

Online Open E-bids are invited through two packet Open tendering system from the RDSO approved sources for supply of 3475 nos. Low Weight Low Height 25T axle load bogie (LWLH 25) & its components for 25 T axle load wagons to RDSO specification No WD-40-LWLH 25 Bogie ("K-Class)-2015 with latest revision and drawing no. WD-15021-SI02 All 4 or latest.

SN	Bid Reference	CONTR/BLCS/BOGIE/77057/2023
1	Tendered Quantity	3475 nos.
2	Bid Security (Earnest Money) Deposit	₹ 10,00,000/- (Ten Lakhs Only)
3	Cost of Document (Non-refundable)	₹ 1,000 through online payment gateway to CONCOR
4	Tender processing fee (Non-refundable)	₹ 4720.00 (including GST @18%) Through online payment gateway to CONCOR.
5	Pre-Bid Meeting	Through Video Conference on 19th JULY 2023 at 11:30hrs IST. For sharing the link please send mail on EMAIL id: akmishra@concorindia.com upto 10:00 hrs of 19th JULY 2023 (IST)
6	Period of Tender Sale (online)	12.07.2023 at 15:00 hrs to 01.08.2023 at 15:00 hrs.
7	Date and time of Submission of Bid	01.08.2023 at 16:00 hrs
8	Date and time of opening of Bid	02.08.2023 at 11:00 hrs

शेतकऱ्यांनी पीक विमासाठी अतिरिक्त पैसे देऊ नये

ठाणे, दि.११ : याअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून पीक विमा योजनेतील सहभागाची नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून अतिरिक्त रक्कमेची मागणी होत असल्यास संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि अधिकारी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप २०२३ ते रब्बी २०२३-२४ हंगामाकरिता ३ वर्षासाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक घरून २०२३-२४ पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिश्याची विमा हप्त्या रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी कोणतीही अतिरिक्त रक्कम नोंदणीसाठी देऊ नये, असे कृषि विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

मे. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) बृहन्मुंबई नगरी सहकारी परतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई ११२, सोम बिल्डिंग, सादर करणारी आणगास उपनगरीय पंचायत, गावडो पोलीस स्टेशनसमोर, घाटकोपर (प.), मुंबई ४०० ०८६

जाहीर नोटीस
Assistant Registrar Co-op Societies Recovery, Ghatkopar (W) Gov. Outward No. 1432 Date: 11/07/2023

दिवांबंदी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई गांधीनगर वाडी, पंतनगर, घाटकोपर (प.), मुंबई ४०५ ०५

अ. क्र.	जाब देण्याचे नाव	अर्थ दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	दावा क्रमांक	जाब देणार क्र.
१.	गणेश सिताराम पवार	१५/०५/२०२३	२७५	३१५४८	१	१
२.	विष्णू बाजीराव लोखंडे	१५/०५/२०२३	२७५	३१५३८	२	२
३.	विजय धोंडू कदम	१५/०५/२०२३	२७५	३१५३८	३	३
४.	दिलीप गोविंद खांडगे	१५/०५/२०२३	२७५	१७७४२०	०	०
५.	अनुपया उत्तम सोनावणे	१५/०५/२०२३	२७६	१७७४२०	०	०
६.	विजय जनार्दन निकम	१५/०५/२०२३	२७६	१७७४२०	३	३
७.	पुढास्वामी नंजापा गोडा	१५/०५/२०२३	२७७	१६०१५९	१	१
८.	जी. जयराज मरियआ	१५/०५/२०२३	२७७	१६०१५९	२	२

अ. क्र. १. २७६/२०२३ दिनांक २७/०५/२०२३
अ. क्र. २. २७६/२०२३ दिनांक २७/०५/२०२३
अ. क्र. ३. २७६/२०२३ दिनांक २७/०५/२०२३
अ. क्र. ४. २७६/२०२३ दिनांक २७/०५/२०२३
अ. क्र. ५. २७६/२०२३ दिनांक २७/०५/२०२३
अ. क्र. ६. २७६/२०२३ दिनांक २७/०५/२०२३
अ. क्र. ७. २७७/२०२३ दिनांक २७/०५/२०२३
अ. क्र. ८. २७७/२०२३ दिनांक २७/०५/२०२३

दिवांबंदी सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई गांधीनगर वाडी, पंतनगर, घाटकोपर (प.), मुंबई ४०५ ०५

अ. क्र.	जाब देण्याचे नाव	अर्थ दिनांक	दावा क्रमांक	दावा रक्कम	दावा क्रमांक	जाब देणार क्र.
१.	व्यंकटेश तिपना हॉस्पेट	१५/०५/२०२३	२७७	१६०१५९	३	३
१०.	अनिल आसाराम भालेरवार	१५/०५/२०२३	२७८	६५३९०	१	१
११.	ज्ञानेश्वर आसाराम भालेरवार	१५/०५/२०२३	२७८	६५३९०	०	०
१२.	सुंदरवार अश्रुबा गायकवाड	१५/०५/२०२३	२७८	६५३९०	३	३
१३.	अनिल कृष्णा पेटकर	१५/०५/२०२३	२७९	४५९८९	१	१
१४.	संतोष अशोक जाधव	१५/०५/२०२३	२७९	४५९८९	३	३
१५.	सुरवार बाबुलाल आगोणे	१५/०५/२०२३	२७९	४५९८९	३	३
१६.	अमीत शशिकांत शेठे	१५/०५/२०२३	२८०	९३६४४	१	१
१७.	किशोर काशीनाथ भोईरे	१५/०५/२०२३	२८०	९३६४४	३	३
१८.	राकेश शिवराम लुडे	१५/०५/२०२३	२८०	९३६४४	३	३
१९.	मिना नंदेंद्र बेमकर	१५/०५/२०२३	२८२	३०९९४१	१	१
२०.	शिवाजी बंडू मारठे	१५/०५/२०२३	२८२	३०९९४१	२	२
२१.	अमीता अनुल पाध्ये	१५/०५/२०२३	२८२	३०९९४१	३	३
२२.	विलास गणपतराव योगाजी	१५/०५/२०२३	२८३	३८५२४३	१	१
२३.	हेमंत लाला चव्हाण	१५/०५/२०२३	२८३	३८५२४३	३	३
२४.	हेमंत पांडुरंग चौधरी	१५/०५/२०२३	२८३	३८५२४३	३	३
२५.	उमा दिलीप तेजी	१५/०५/२०२३	२८४	४७३८१८	३	३
२६.	राममुत्ती महीपाल वाल्मीकी	१५/०५/२०२३	२८४	४७३८१८	३	३
२७.	शिला दत्तविह डकोलिया	१५/०५/२०२३	२८४	४७३८१८	३	३
२८.	प्रविण तुळशीराम इंगळे	१५/०५/२०२३	२८५	३५९७८४	१	१
२९.	हरिष लेखाराम नवरार	१५/०५/२०२३	२८५	३५९७८४	३	३
३०.	रामसिंह रामपाल चौहाण	१५/०५/२०२३	२८५	३५९७८४	३	३
३१.	हरिष लेखाराम नवरार	१५/०५/२०२३	२८६	६९०८३	३	३
३२.	रामसिंह रामपाल चौहाण	१५/०५/२०२३	२८६	६९०८३	३	३
३३.	प्रविण तुळशीराम इंगळे	१५/०५/२०२३	२८६	६९०८३	३	३
३४.	संजय श्रीपती हुंडारे	१५/०५/२०२३	२८७	४४४३३२	३	३
३५.	शक्ति रमणिक अन्सारी	१५/०५/२०२३	२८८	४४४३३२	३	३
३६.	मनोहर तुळशीराम जगणार	१५/०५/२०२३	२८८	४४४३३२	३	३

ही नोटीस आज दि. ११/०७/२०२३ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रेश्वर दिली आहे

सही/-
सहाय्यक निबंधक
सहकारी संस्था (परसेवा)
बृहन्मुंबई नगरी सहकारी परतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अजील श्रीमती सुशिला धनुषखलाल जैन या स्वयंभू धनुषखलाल जी. जैन, मे. डी. विमलाकुमार कर्नाटक (उत्क्रमाचे प्राधिकरण व हस्तांतर) कायदा १९८० च्या तरतुदीअंतर्गत त्यापसून यांचे क्षेत्रीय कार्यालय २८, मिलन चॅम्बर, २रा मजला, नौरामपॉस्ट, मुंबई-४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - क्रांतीशर बँक १ला मजला, विनायक चॅम्बर, ४था रोज, घाटकोपर, मुंबई-४०००५२ येथे प्रतिनिधीत्व तिच्या सहाय्यक व्यवस्थापक श्री.अंमेल ते गेज यांनी केले, वय ३२ वर्षे. ...फिचबंदी
दिनांक २८.०२.२०२२ च्या आदेशानुसार हद्दवित्त आणि बचतले

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. अशोक मोहन व २) श्री. सुरेश मोहन हे फ्लॅट क्र.२०४४, २रा मजला, बी.विंग, निकीता म्हणून ज्ञात इमारत, निकीता नकाशा क्र १-आय.ही.सो.लि., अमृत नगर, घाटकोपर पश्चिम, मुंबई-४०००८६, क्षेत्रफळ ८१० चौ.फु. कार्टे क्षेत्र, नोंदणी जिल्हा व उपजिल्हा मुंबई शहर व मुंबई उपनगर येथील यांचे मालक व ताबदार आहेत. तसेच त्यातील करानामा व दस्तावेजांचे लाभाभी आहेत. विकासक व निर्मला पी. कार्डे यांच्या दरम्यान सध्या घाटकोपर/मातंगतेबाबत झालेला प्रथम श्रेणी करप्रमाणेबाबत आहे आणि सापडलेले नाही. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

PUBLIC NOTICE

Mr. Venkataraman Krishnaswami a joint-Member of the Pluto CHS Ltd., Evershires Millennium Parkside, (Building No.4 EMP 18 TO EMP 25) situated at Thakur Village, Kandivali (East), Mumbai 400 101 and holding Flat No.504, "D" wing 5th floor, Building No.4, (Presently known as Pluto CHS) in the building of the society and holding Share therein. That Mr. Venkataraman Krishnaswami expired on 23/01/2023 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 05.00 p.m. to 7.00 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of the period of 15 days.

For and on behalf of Pluto Co-operative Housing Society Ltd. Hon. Secretary Date: 12-07-2023

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

जाहीर सूचना
सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, प्रकरण 'अय' अर्थात दावाच्या तपशिलानुसार संपूर्ण परफेक्ट न्यायिक तारखेनुसार तत्सम दराने पुढील व्याजासह आणि न्यायिक निवाड्यातून तसा द्यावलेल्या तारखेनुसार १३.५५% प्रतिसह दराने पुढील व्याज तसेच दिनांक १५.०८.२०२३ रोजी देय शक्यकर्ती रकम ४,२३,७७५/- (चवथे तेव्हा इतर सारखे सारखे सारखे फक्त) ही सरकारी रकम प्रतिसादींनी संकुलने व वेगवेगळ्यांना देण्यात येण्यात येणारी रक्कम आहे. ...प्रतिवादी

रोज वाचा 'मुंबई लक्षदीप'

दिवांबंदी येथील बृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.४७/२०१९ (दिवाणी प्रक्रिया सांकेतिकांचे कलम ओ व्ही आर, २०(१-ए) अन्वये)
तक्रार सार ११.१०.२०१९ तक्रार दाखल ३०.०१.२०१९

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतिकांचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत बांधकाम उतराचे समन.
बुधिनर बँक ऑफ इंडिया (ई-कोर्पोरेशन बँक), बँकिंग कंपनीत (उत्क्रमाचे प्राधिकरण व हस्तांतर) कायदा १९८० च्या तरतुदीअंतर्गत त्यापसून यांचे क्षेत्रीय कार्यालय २८, मिलन चॅम्बर, २रा मजला, नौरामपॉस्ट, मुंबई-४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - क्रांतीशर बँक १ला मजला, विनायक चॅम्बर, ४था रोज, घाटकोपर, मुंबई-४०००५२ येथे प्रतिनिधीत्व तिच्या सहाय्यक व्यवस्थापक श्री.अंमेल ते गेज यांनी केले, वय ३२ वर्षे. ...फिचबंदी

दिवांबंदी येथील बृहन्मुंबईकरिता शहर दिवाणी न्यायालय संक्षिप्त दावा क्र.५०/२०१९ (दिवाणी प्रक्रिया सांकेतिकांचे कलम ओ व्ही आर, २०(१-ए) अन्वये)
तक्रार सार ११.१०.२०१९ तक्रार दाखल ३०.०१.२०१९

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतिकांचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत बांधकाम उतराचे समन.
बुधिनर बँक ऑफ इंडिया (ई-कोर्पोरेशन बँक), बँकिंग कंपनीत (उत्क्रमाचे प्राधिकरण व हस्तांतर) कायदा १९८० च्या तरतुदीअंतर्गत त्यापसून यांचे क्षेत्रीय कार्यालय २८, मिलन चॅम्बर, २रा मजला, नौरामपॉस्ट, मुंबई-४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - क्रांतीशर बँक १ला मजला, विनायक चॅम्बर, ४था रोज, घाटकोपर, मुंबई-४०००५२ येथे प्रतिनिधीत्व तिच्या सहाय्यक व्यवस्थापक श्री.अंमेल ते गेज यांनी केले, वय ३२ वर्षे. ...फिचबंदी

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतिकांचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत बांधकाम उतराचे समन.
बुधिनर बँक ऑफ इंडिया (ई-कोर्पोरेशन बँक), बँकिंग कंपनीत (उत्क्रमाचे प्राधिकरण व हस्तांतर) कायदा १९८० च्या तरतुदीअंतर्गत त्यापसून यांचे क्षेत्रीय कार्यालय २८, मिलन चॅम्बर, २रा मजला, नौरामपॉस्ट, मुंबई-४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - क्रांतीशर बँक १ला मजला, विनायक चॅम्बर, ४था रोज, घाटकोपर, मुंबई-४०००५२ येथे प्रतिनिधीत्व तिच्या सहाय्यक व्यवस्थापक श्री.अंमेल ते गेज यांनी केले, वय ३२ वर्षे. ...फिचबंदी

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतिकांचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत बांधकाम उतराचे समन.
बुधिनर बँक ऑफ इंडिया (ई-कोर्पोरेशन बँक), बँकिंग कंपनीत (उत्क्रमाचे प्राधिकरण व हस्तांतर) कायदा १९८० च्या तरतुदीअंतर्गत त्यापसून यांचे क्षेत्रीय कार्यालय २८, मिलन चॅम्बर, २रा मजला, नौरामपॉस्ट, मुंबई-४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - क्रांतीशर बँक १ला मजला, विनायक चॅम्बर, ४था रोज, घाटकोपर, मुंबई-४०००५२ येथे प्रतिनिधीत्व तिच्या सहाय्यक व्यवस्थापक श्री.अंमेल ते गेज यांनी केले, वय ३२ वर्षे. ...फिचबंदी

दिवाणी प्रक्रिया १९०८ सांकेतिकांचे कलम ओ.३७, नियम २ अंतर्गत बांधकाम उतराचे समन.
बुधिनर बँक ऑफ इंडिया (ई-कोर्पोरेशन बँक), बँकिंग कंपनीत (उत्क्रमाचे प्राधिकरण व हस्तांतर) कायदा १९८० च्या तरतुदीअंतर्गत त्यापसून यांचे क्षेत्रीय कार्यालय २८, मिलन चॅम्बर, २रा मजला, नौरामपॉस्ट, मुंबई-४०००२१ आणि इतरांसह एक शाखा कार्यालय - क्रांतीशर बँक १ला मजला, विनायक चॅम्बर, ४था रोज, घाटकोपर, मुंबई-४०००५२ येथे प्रतिनिधीत्व तिच्या सहाय्यक व्यवस्थापक श्री.अंमेल ते ग